



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-ब

वर्ष ११, अंक ३]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी २३-२९, २०२५/माघ ३-९, शके १९४६

[पृष्ठे ५, किंमत: रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ जानेवारी २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६०.

क्र. रासंस्मा-२०२३/प्र.क्र.२५०/सां. का. ३.—ज्याअर्थी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाची प्राथमिक अधिसूचना क्र. रासंस्मा-२०२३/प्र.क्र. २५०/ सां. का. ३, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ अन्वये महाराष्ट्र शासनाने यासोबत असलेल्या अनुसूचित निर्दिष्ट केलेले प्राचीन व ऐतिहासिक स्मारक 'संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा शासनाचा' इरादा असल्याची महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० (१९६१ चा महाराष्ट्र अधिनियम १२) या अधिनियमाच्या कलम ४, पोट-कलम (१) अन्वये दोन महिन्यांची मुदत दिली होती ;

आणि, ज्याअर्थी, असे स्मारक संरक्षित म्हणून घोषित करण्यासंबंधी शासनाकडे कोणत्याही हरकती आलेल्या नाहीत.

त्याअर्थी, आता महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२) या अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त प्राचीन व ऐतिहासिक स्मारक हे संरक्षित स्मारक असल्याचे जाहीर करत आहे.

अनुसूची

स्थान : मौजे-संगम माहुली, तालुका सातारा, जिल्हा सातारा

स्मारकाचे नाव : महाराणी येसूबाई समाधी

स्मारकाची मालकी : ग्रामपंचायत संगम माहुली

(१)

स्मारकाचा तपशील : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे हिंदवी स्वराज्य स्थापनेतील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या क्रूर हत्येनंतर औरंगजेब याच्या सैन्याने महाराणी येसूबाई व राजपुत्र शाहू यांना कैद केले. मोगलांच्या कैदेत सुमारे २९ वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी काढल्यानंतर सन १७१९ साली त्यांचे सातारा या ठिकाणी आगमन झाले. अखेरपर्यंत त्यांचे वास्तव सातारा शहरातच होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी संगम माहुली येथे बांधण्यात आली.

संरक्षित करावयाचे स्मारकासह एकूण क्षेत्रफळ : एकूण क्षेत्रफळ ४६.४५ चौ. मी.

संरक्षित करावयाच्या क्षेत्राच्या चतुःसीमा :-

पूर्व : आनंदराव बाळू भासल यांचे घर ;

पश्चिम : संगम माहुली गावठाण ;

उत्तर : आनंदराव बाळू भासल यांची मोकळी जागा ;

दक्षिण : कृष्णामाई रथ यात्रा शेड.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नंदा राऊत,
शासनाचे उप सचिव.

TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 8th January 2025.

NOTIFICATION

MAHARASHTRA ANCIENT MONUMENTS AND ARCHAEOLOGICAL SITES AND REMAINS ACT, 1960.

No. rasansma 2023/C.R.250/Sanka 3.— Whereas, by the Government Notification, No. Rasasma 2023 /C.R. 250/Sanka 3, dated the 16th February 2024, the Government of Maharashtra had given two months' notice of its intention to declare the ancient and historical monument specified in the Schedule appended hereto be a protected monument, as required by sub-section (1) of section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961) ;

And Whereas the Government has not received any objection to the making of such declaration ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961), the Government of Maharashtra hereby declares that the said Ancient and historical monument is a protected monument.

Schedule

Locality : Mouje Sangam Mahuli, Taluka Satara, District Satara

Name of the Monument to be protected : Maharani Yesubai Samadhi

Ownership : Grampanchayat, Sangam Mahuli

Particulars : Maharani Yesubai was the Queen of Chhatrapati Sambhaji Maharaj. Her contribution to grow the Maratha Empire which is known as Swarajy. After the cruel death of Chhatrapati Sambhaji Maharaj the Queen and the Crown Prince Shahu was arrested by Mughal. She spent 29 years of her life in the custody of Mughal. In the year 1790 she was released by Mughal, she came at Satara and spend her whole life at Satara. After her death her Samadhi built in Sangam Mahuli.

Total Area (Including the monuments) to be protected : Total area = 46.45 Square meters.

Boundaries :

East : House of Anandrao Balu Bhasal ;

West : Sangam Mahuli Gaothan Road ;

North : Open land of Anandrao Balu Bhasal ;

South : Tin Shed of Krishnamai Rath.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NANDA RAUT,
Deputy Secretary to Government.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ जानेवारी २०२५.

अधिसूचना**महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६०.**

क्र. रासंस्मा-२०२४/(प्र.क्र.२१६)/सां. का. ३.— ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत वर्णन केलेले प्राचीन व ऐतिहासिक स्मारक (यात यापुढे ज्याचा “असे स्मारक ” असा निर्देश करण्यात आला आहे) हे संरक्षित स्मारक असावे असे शासनाचे मत आहे ;

ज्याअर्थी, सोबतच्या वर्णन केलेले प्राचीन व ऐतिहासिक स्मारक हे संरक्षित स्मारक असावे असे महाराष्ट्र शासनाचे मत आहे.

त्याअर्थी, आता महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्राविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२) या अधिनियमाच्या कलम ४, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त स्मारक हे संरक्षित असल्याचे जाहीर करण्याच्या आपल्या इराद्याची दोन महिन्यांची नोटीस देत आहे.

उक्त स्मारकात हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, ही अधिसूचना **राजपत्रात** प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत उक्त स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या घोषणेस हरकत घेता येईल. आणि पूर्वोक्त मुदत संपण्यापूर्वी अशा प्रकारची कोणतीही हरकत अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे आल्यास शासन त्याचा विचार करील.

अनुसूची

स्थान : मौजे साल्हेर, तालुका बागलान (सटाणा), जिल्हा नाशिक

गट क्र. २१०

स्मारकाचे नाव : सालोटा किल्ला

मालकी : सरकारी (वन विभाग)

तपशील : सालोटा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्मारक आहे. सदर किल्ला हा साल्हेर किल्ला, साल्हेर, ता. बागलाण (सटाणा), जिल्हा नाशिक या राज्य संरक्षित स्मारकाचा जोड किल्ला आहे. किल्ल्यावर एकूण ४ दरवाजे असून पाण्याचे टाके व अनेक वास्तूंच्या जोत्यांचे अवशेष आहेत.

संरक्षित करावयाच्या स्मारकाचे क्षेत्रफळ : ५ हेक्टर २० आर.

संरक्षित करावयाच्या स्मारकाच्या सभोतालचे क्षेत्र : किल्ल्याच्या तळापासून चहूदिशेने १०० मीटरपर्यंतचे क्षेत्र

संरक्षित करावयाच्या स्मारकाचे एकूण क्षेत्रफळ (स्मारकासह) : ५ हेक्टर २० आर.

संरक्षित करावयाच्या क्षेत्राच्या चतुःसीमा :-

पूर्व : सेलबारी डोंगर रांग, राखीव वन क्षेत्र ;

पश्चिम : साल्हेर किल्ला ;

उत्तर : माळदार गाव ;

दक्षिण : वाघांबे गाव.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

नंदा राऊत,

शासनाचे उप सचिव.

TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 8th January 2025.

NOTIFICATION

MAHARASHTRA ANCIENT MONUMENTS AND ARCHAEOLOGICAL SITES AND REMAINS ACT, 1960.

No. Rasansma 2024/C.R.216/Sanka 3.—Whereas, the Government of Maharashtra is of the opinion that the ancient and historical monument described in the Schedule appended hereto (hereinafter referred to as “the said monument”), should be a protected monument ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 of the Maharashtra Ancient Monument and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961), the Government of Maharashtra hereby given two months notice of its intention to declare the said monument to be a protected monument.

Any person interested in the said monument may, within two months from the date of publication of this notification in the *Official Gazette*, may raise objection to the proposed declaration of the said monument to be a protected monument. Any such objections which may be received by the Additional Chief Secretary, Cultural Affairs Department, Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, before the expiry of the aforesaid period of two months will be considered by the Government.

Schedule

Locality : Salher, Taluka Baglan (Satana), District Nashik

Gat/Survey No. 210.

Name of the Monument to be protected : Salota Fort.

Ownership : Forest Department (Government of Maharashtra)

Particulars : Salota fort is an important monument. This fort acted as satellite fort of the Salher fort, a State Protected Monument. There are total of four gates on the fort along with the water cisterns and the remains of the foundations of the structures.

Total area of the monument to be protected : 5 Hectare 20 Are

Total area around the monument to be protected : 100 meters form all directions of the base of the fort.

Total protected area (Including the monument) : 5 Hectare 20 Are

Boundaries :

East : Selbari Mountain Range, Reserve Forest area ;

West : Salher fort ;

North : Maldar Village ;

South : Vaghambe Village.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NANDA RAUT,
Deputy Secretary to Government.